

भारतीय संविधानाच्या अनुच्छेद  
२७५(१) अंतर्गत केंद्र  
शासनाकडून सन २००८-०९  
मध्ये प्राप्त अखर्चित निधी खर्च  
करण्यास मंजूरी...

महाराष्ट्र शासन  
आदिवासी विकास विभाग  
**शासन निर्णय क्रमांक :केंद्रीय-२०१०/प्र.क्र.५६/का.१९**  
मंत्रालय, मुंबई. ४०० ०३२  
दिनांक: १ नोव्हेंबर, २०१०

**वाचा :-** शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्रमांक केंद्रीय-२००८/ प्र.क्र.१८२/  
का-१७, दिनांक २ जानेवारी, २००९

**प्रस्तावना :-** भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २७५(१) खाली अनुसूचित जमाती व  
इतर पारंपारीक वन निवासी (वन हक्क मान्यता) अधिनियम २००६ च्या  
अंमलबजावणीसाठी सन २००८-०९ मध्ये केंद्र शासनाकडून प्राप्त झालेले रु.  
३७५.४७ लक्ष अनुदान खर्च करण्यास शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग  
क्र. केंद्रीय-२००८/प्र.क्र.१८२/का-१७, दिनांक २ जानेवारी, २००९ अन्वये परवानगी  
देण्यात आली होती. मात्र, आता असे निर्दर्शनास आले आहे की वरील  
अनुदानातील रु. ००.१८ लक्ष एवढी रक्कम खर्च न होता समर्पित करण्यात  
आलेली आहे. केंद्र शासनाकडून प्राप्त झालेले सदर अनुदान पूर्णपणे खर्च करून  
त्याचे उपयोगिता प्रमाणपत्र केंद्र शासनास सादर करण्याची आवश्यकता लक्षात  
घेता सदर अखर्चित अनुदान खर्च करण्यास परवानगी देण्याचा प्रश्न शासनाच्या  
विचाराधीन होता.


**शासन निर्णय :-** शासन आता या निर्णयाब्दारे भारतीय संविधानाच्या अनुच्छेद  
२७५(१) खाली अनुसूचित जमाती व इतर पारंपारीक वन निवासी (वन हक्क  
मान्यता) अधिनियम २००६ च्या अंमलबजावणीसाठी सन २००८-०९ मध्ये केंद्र  
शासनाकडून प्राप्त झालेले व समर्पित केल्यामुळे अद्याप अखर्चित राहिलेले वरील  
रु.००.१८ लक्ष (रुपये अठरा हजार फक्त) अनुदान सन २०१०-११ मध्ये  
आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक यांच्या अधिनस्त ठेवण्यात  
आलेल्या अर्थसंकल्पीत तरतुदीमधून ते ज्या कारणासाठी मान्य करण्यात आले  
आहे त्या कारणासाठी खर्च करण्यास मंजूरी देत आहे.

२. प्रकरणाधिन खर्च "मागणी क्रमांक टी-५ मुख्यलेखाशिर्ष" : २२२५-  
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीयांचे कल्याण - पंचवार्षिक  
योजनांतर्गत योजना - ०२- अनुसूचित जमातीचे कल्याण - ७९६- जनजाती क्षेत्र  
उपयोजना-(०१)- जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना - राज्य योजनांतर्गत

योजना ( ०१ ) (४३) भारत सरकारच्या संविधान २७५(१) अन्वये केंद्रीय सहाय्य (२२२५ २४२४ ) ३३, अर्थसहाय्य" या अर्थशिर्षाखाली सन २०१०-११ च्या अर्थसंकल्पीय तरतूदीतून भागविण्यात यावा.

३. हा शासन निर्णय राज्य शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक क्रमांक २०१०११०११६१७५४००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

  
( सु.द. पडवळ )

अवर सचिव

प्रति,

आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक ( ५ प्रती )

आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे.

सर्व अपर आयुक्त, आदिवासी विकास, (प्रत्येकी २ प्रती )

सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प.

महालेखापाल (लेखा परिक्षा), महाराष्ट्र १/२ मुंबई / नागपूर-२.

महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १/२ मुंबई / नागपूर-२.

जिल्हा कोषागार अधिकारी, नाशिक/ पुणे.

वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.

प्रधान सचिव, आदिवासी विकास यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई-३२

सह सचिव, आदिवासी विकास यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई-३२

कक्ष अधिकारी (का-६) / (का-१४ ), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.

संगणक समन्वयक, आदिवासी विकास विभाग (का-६), मंत्रालय, मुंबई.

निवड नस्ती.(का.१९)आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई

५)